

राणि m. patron. von रण gaṇa पैलाद् zu P. 2, 4, 59.

राणिग m. N. pr. eines Mannes Verz. d. B. H. No. 873. Verz. d. Oxf. H. 349, b, 13. 20.

राण्डा adj. so lesen alle von uns und A. WEBER verglichenen Hdschrr. in der Stelle: सुते सेमे सुतपा: शत्नमानि राण्डा क्रियास्म वक्तेणानि यज्ञः RV. 6, 23, 6. MÜLLER und AUFRECHT haben राण्डा, SÄJ. erklärt das Wort durch रमणीय.

रात¹⁾ partic. adj. s. u. 1. इ. — 2) m. N. pr. eines Lehrers Ind. St. 8, 406. fgg.

रातमनस् adj. bereitwillig: रातमनसो द्विर्गङ्गानि ÇAT. BR. 1, 1, 2, 12. त्रश्नाय 3, 6, 4, 7. म्रालम्भाय 7, 3, 5. 6. ते रातमनसो इत्यं दानाय भवति 4, 3, 4, 14.

रातहृविम् adj. = रातहृव्य 1) a): धेनुर्न शिष्ये स्वसरेषु पिन्वते जनाय रातहृविम् मृहीमिषम् RV. 2, 34, 8.

रातहृव्य 1) adj. a) der die Opfergabe (den Göttern) willig überlässt, ein freigebiger Opferer RV. 1, 31, 13. 34, 7. कृते हिं वामश्चिना रातहृव्यः शश्त्रमाया उषसो व्युष्टौ 118, 11. 153, 3. 2, 23, 1. 4, 44, 3. कस्मौ श्रव्य सुडाताय रातहृव्याय प्रयैः 5, 53, 12. 7, 19, 6. 8, 92, 13. Häufig नमसा रातहृव्यः 5, 43, 14. 6, 11, 4; vgl. AV. 3, 3, 1. — b) derjenige welchem die Opfergabe überlassen wird, — gehört RV. 7, 33, 1. ÇÄNKH. ÇA. 3, 6, 3. नमसा रा० RV. 4, 7, 7. 5, 43, 6. 6, 69, 6. — 2) m. N. pr. eines Mannes mit dem patron. आत्रेय, Verfassers von RV. 5, 63. 66 (vgl. Vers 3).

राति¹⁾ (von रा) P. 3, 3, 96 (angeblich nur im RV. oxytonirt); f. auch राती gaṇa बहुवादि zu P. 4, 1, 45. 1) adj. bereitwillig, günstig; zu geben willig (Gegens. अराति) RV. 1, 29, 4. AV. 11, 8, 21. भौमा रातिर्वाजिनो पत्तु मे द्वैम् RV. 10, 66, 10. सखासावस्मभ्यमस्तु रूपतः सखेन्द्रो भग्नः AV. 1, 26, 2. धाता राति: संवितेदं द्वृषत्ताम् 3, 8, 2. 7, 17, 4. VS. 22, 13. पीका यं रातिं मन्येत तस्मा एनो प्रयच्छेत्तद्विमित्रस्य द्रूपम् AIT. BR. 8, 8. ÇAT. BR. 14, 6, १०, ३४. — 2) f. Verleihung, Gunst, Gnadenbezeugung; Gabe, Opfergabe RV. 1, 60, 1. सुमति, राति 89, 2. 10, 143, 4. बृहिर्मती राति: 1, 117, 1. 122, 7. 132, 2. गृभीता 162, 2. ये स्तोत्रभ्यो रातिमुपमुत्तिं सूर्यः 2, 1, 16. भग्नस्य 3, 62, 11. य इयो मध्ये रातिं द्विवा द्विवा मत्याय 4, 3, 2, 34, 10. स्यामुहूं ते सदभिज्ञाता 6, 50, 9, 7, 1, 20. 28, 4. आ रायो यत्तु पर्वतस्य राति 37, 8. AV. 6, 39, 2. प्र रातिरेति बृहिर्मती घृताची रा० RV. 6, 63, 4. 7, 28, 3. 8, 9, 16. इयं ते इन्द्र गिर्वणो राति: त्तरति सुन्वतः 8, 13, 4. पारावतस्य रातिषु द्रवचेक्रेष्टामुषु 34, 18. अर्थिनो यत्ति चेदर्थं गच्छानिद्विद्वयो रातिम् 68, 5. उपै त्वा राति: मुकुतस्य तिष्ठात् 10, 98, 17. AV. 19, 3, 4. VS. 38, 13. ÇAT. BR. 14, 2, १, 26. ÇÄNKH. ÇA. 9, 6, 6. इन्द्रस्य राति: N. eines Saman Ind. St. 3, 208, b. — Vgl. अ०, अनर्ण०, अलर्ण०, चित्र०, पिशङ्ग०, पूष०, ब्रह्म०, मंकिष्ठ०, विसृष्ट०, स०, सु०.

रातिर्बाच् (रा० + साच्) adj. Gunst verleihend, über Gaben verfügend, freigebig; auch Bez. von spendenden Genien: लों रातिर्बाचो अधरेषु स-शिरे RV. 2, 1, 13. ता नौं रासत्रातिर्बाचो वस्ति 7, 34, 22. 23. 33, 11. भग्न वाऽं रातिर्बाचं पुरंधिम् 36, 8. रातिं द्विवा रातिर्बाचः पृथिव्याः 38, 5. मात्रं पूषव्वामृणा इरस्यो वद्वित्रो यद्वितिर्बाच्यश्च रासन् 40, 6. 10, 65, 14. तदेषधि-भिर्भिः रातिर्बाचो भग्नः पुरंधिर्विन्वतु प्र राये 6, 49, 14. अत्रयो अङ्गिरसो नवं व्वा इष्टावत्तो रातिर्बाचो दधाना: AV. 18, 3, 20. ÇÄNKH. ÇA. 8, 21, 21. — Vgl. स्मद्वितिर्बाच.

रातुल m. N. pr. eines Sohnes des Cuddhodana VP. 463. — Vgl.

रातुल.

रात्र n. = रात्रि Nacht; selbständig nur in der Stelle त्रीणि रात्राणि MBH. 13, 6230 und bei der künstlichen Erklärung von पञ्चरात्र PANKAR. 1, 1, 44: रात्रं च ज्ञानवचनं ज्ञानं पञ्चविधं स्मृतम्। तेनेदं पञ्चरात्रं च प्रवदति मनीषिणः || Am Ende eines comp. ist रात्रि der regelmässige Vertreter von रात्रि P. 5, 4, 87. VOP. 6, 46. 51. 57. जयन्यरात्रे am Ende der Nacht MBH. 3, 10795. 14750. वर्षारात्रि (so v. a. वर्षकाले Comm.) उपागते R. 7, 64, 10. 4, 26, 24. वर्षारात्रि m. VOP. 6, 46. 51. द्वादशरात्रि MBH. 1, 6614. अष्टाविंशतिरात्रि (acc.) वा मासं वा 4, 1173. त्रिरात्रम् acc. drei Tage hindurch 14, 2195. PANKAR. 8, 19. त्रिरात्राणि MBH. 3, 4060. दशरात्रेण zehn Nächte hindurch R. 1, 21, 18. कतिपयरात्रम् acc. einige Nächte hindurch ÇAK. 28, 14. पञ्चदशरात्रि: P. 3, 3, 137, Sch. ततो नाज्ञायत तदा द्विरात्रं तथा दिशः nicht Tag noch Nacht MBH. 3, 316. द्विरात्रम् adv. am Tage und in der Nacht M. 5, 80. MBH. 3, 2647. 12540. 16, 38. R. 1, 58, 12. Nach P. ist ein auf रात्रि ausgehendes comp. stets masc., nach Andern aber nur dann, wenn kein Zahlwort vorhergeht, P. 2, 4, 29. SIDDH. K. zu d. St. AK. 3, 6, 2, 12. ३, 25. — Vgl. अति०, अनुरात्रम्, अपररात्रि, अर्ध०, अ-हो०, गण०, चिर०, पुण्य०, पूर्व०, प्रतिरात्रम्, प्रथमरात्रि, ब्रह्म०, मध्य०, मध्यम०, महा०, सर्व०, एक०, द्वि० u. s. w.

रात्रक 1) adj. f. रात्रिका a) nächtlich RÄTA-TAB. 5, 482, wo °ता रात्रिका श्री: zu trennen ist. पञ्चरात्रक fünf Nächte (Tage) während PANKAR. ed. orn. 4, 17. — b) ein Jahr lang im Hause einer Buhsdirne wohnend H. an. 3, 87. fg. MED. k. 145. — 2) n. = 2. पञ्चरात्र 3) H. an. MED. ein Zeitraum von fünf Nächten WILSON.

रात्रि s. u. रात्रि.

रात्रिक adj. am Ende eines comp. nach einem Zahlwort so und so viele Nächte (Tage) verweilend: नगरे पञ्चरात्रिका यामे चैकरात्रिकाः MBH. 12, 7005. यामेकरात्रिकः 14, 1284 könnte eine unregelmässige Contraction von याम (d. i. यामे) एक० sein. Auch für so und so viele Nächte (Tage) ausreichend; vgl. एक०. द्व० in zwei Nächten (Tagen) vollbracht u. s. w. P. 5, 1, 87, Sch. — Vgl. पञ्च०

रात्रिकर m. der Nachtmacher d. i. der Mond Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 803, CL. 7.

रात्रिचर = रात्रिचर P. 6, 3, 72, Sch. VOP. 26, 31. m. Nachtwandler d. i. 1) Dieb H. c. 93. — 2) Nachtwächter WILSON. — 3) ein Rakshasa AK. 1, 1, 2, 55. H. 187. f. § BHAT. 2, 23.

रात्रिर्वा f. 1) das Umherstreichen in der Nacht: बृहिर्लम् MBH. 8, 2099. — 2) eine bei Nacht vor sich gehende Verrichtung KATHAS. 20, 161. 71, 282. fg. 94, 72.

रात्रिज 1) adj. zur Nacht erscheinend. — 2) n. Stern ÇABDÄRTHAK. bei WILSON.

रात्रिजल n. Nebel ÇABDAM. (ÇABDAR. bei WILSON) im ÇKDR.

1. रात्रिजागर m. Nachtwachen SPR. 688.

2. रात्रिजागर 1) adj. in der Nacht wachend. — 2) m. Hund H. 1279.

रात्रिजागरद 1) adj. Nachtwachen verursachend. — 2) m. Mosquito RIGAN. im ÇKDR.

रात्रिचर = रात्रिचर P. 6, 3, 72, Sch. VOP. 26, 31. m. ein Rakshasa AK. 1, 1, 2, 55. H. 187. R. 7, 5, 16.